

## प्रास्त्राविक

### शोतीवर आधा रित उद्योगांचे महत्व

शोतीवर आधा रित उद्योगांना भारतासारख्या विकसनशोल देशात विशेषा महत्व असते. शोतीवर आधा रित उद्योग म्हणजे ज्यांचे उत्पादन शोती अथवा शोती शी संबंधित व्यवसायावर अवलंबून असते. असे उद्योग, भारताच्या नियोजन मंडळाने पुढील उद्योग हे शोतीवर आधा रित उद्योग मानले आहेत,<sup>१</sup> व या कर्गीकरणाला राष्ट्रीय विकास महामंडळाने मान्यता दिली आहे त्यानुसार

- १) ज्या उद्योगामुळे शोतीत आदानाला (Input ) प्रोत्साहन मिळते.
- २) शोती मालाच्या वांगल्या प्रक्रियेला वालना मिळते.
- ३) प्रक्रिया मालाला वांगला मोबदला मिळतो व
- ४) शोतीचे उत्पादन वाढते

असे उद्योग म्हणजे शोतीवर आधा रित उद्योग. या निकाशानुसार शोती मालावर प्रक्रिया करणारे उद्योग व शोतमालाची वाहतूक करणारे उद्योग यांचा स्मावेश शोतीवर आधा रित उद्योगात होतोचे शिवाय शोतीला साधने पुरविणारे उद्योगहो यात स्माविष्ट होतात. भारताचा प्रमुख व्यवसाय शोतो हा आहे. अशा शोतीप्रधान व्यवस्थेत या उद्योगामुळे शोतीचे उत्पादन वाढण्याला मदत होते. कारण अशा उद्योगांना आवश्यक असणारा कच्चा मालाचा पुरवठा शोतीकडून होत असतो. असे उद्योग सुरु झाल्याने कच्च्या मालाची मागणी वाढते. मागणीतील वाढ पूर्ण करण्यासाठी शोतीची उत्पादनक्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. शोतीमध्ये नप्याची प्रेरणा निर्मिण होते. यामुळे शोती केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता व्यवसाय बनतो. भारताचा विकास म्हणजे शोतीचा विकास हे समीकरण लक्षात घेतल्यास या उद्योगाचे महत्व स्पष्ट होईल.

शोतीवर आधा रित उद्योगामुळे ग्रामीण भागात औद्योगिक विकासाला वालना मिळते. हे उद्योग औद्योगिक विकेंद्री-करणाला वालना देतात, या उद्योगामुळे उत्पन्न निर्मितीला मदत होते, ग्रामीण जनतेला आर्थिक संघी उपलब्ध होतात, तोजगार

निर्मितीला मदत होते, ग्रामीण मागातील साधनसंपत्तीचा वापर होतो, शेतीवर आधारित उद्योगाच्या विकासाबरोबर उत्पन्न वाटपातील क्रायमता कमी होण्याला मदत होते. समतोल आर्थिक विकासासाठी हे उद्योग महत्वाचे मानले जातात.

ग्रामीण औद्योगिकीकरणातून ग्रामीण जनतेला औद्योगिक विकासातून निर्माण होणा-या सुविधा उपलब्ध होतातच शिवाय शहूरातील औद्योगिक केंद्रीकरणातून निर्माण होणा-या समस्यांना समोरे जावे लागत नाही. शेतीवर आधारित उद्योग आर्थिक व सामाजिकटृष्ण्या महत्वाचे असल्याने भारतात स्वातंयोत्तर काळात या उद्योगाच्या विकासाला वाळा मिळणे स्वाभाविक होते.

भारताच्या अर्थव्यवस्थेत साखर उद्योग हा एक महत्वाचा शेतीवर आधारित उद्योग मानला जातो. स्वातंयोत्तर काळात भारतात साखर उद्योगाचा क्रिंकास झाल्याचे आढळते. महाराष्ट्रात तर सहकारी साखर उद्योगाने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने ग्रामीण आर्थिक क्रिंकासाची केंद्रीय बनत आहेत. सहकारी फायदे मिळून, सहकाराद्वारे ग्रामीण होताचा कायापालट घडवून आणता येतो हे महाराष्ट्रातील अनेक सहकारी साखर कारखान्यांनी दर्जवून दिले आहे. महाराष्ट्रातील अशाच एका सहकारी साखर कारखान्याचा अस्यास या ठिकाणी करण्यात आला आहे.

### अस्यासाची झपरेणा :

#### कारखान्याची निवड -

या अस्यासासाठी कोल्हापूर जिल्हातील बंदगड तालुक्यातील<sup>१</sup> दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना<sup>२</sup> निवडण्यात आला आहे. बंदगड तालुका आर्थिकटृष्ण्या मागास्लेला मानला जातो. अशा मागास तालुक्यात सहकारी साखर कारखाना सुरु होणे महत्वाचे असल्याने हा कारखाना प्रस्तुत अस्यासासाठी निवडण्यात आला.

#### अस्यासाचे स्वरूप -

हा कारखाना १९७७ मध्ये कार्यान्वित झाला. सहकारावर आधारिक, शेती आधारित उद्योग या टृष्ण्याने या कारखान्याच्या कामकाजाचे मूल्यमापन करणे असे या

अम्यासाचे सर्वसाधारण स्वरूप आहे. या अम्यासाची विशिष्ट उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.

### अम्यासाचे उद्देश -

- १) उत्पादन, समासदत्त्व, मांडवल भारणी इ. दृष्टीने काखान्याने केलेल्या प्रगतीचा आढावा घेणे.
- २) काखान्याच्या स्थापनेमुळे काखान्याच्या परिसरात आर्थिक विकासाला किंपक मदत झाली ते अम्यासणे.
- ३) काखान्याने सामाजिक विकासाला दिलेलो बाला अम्यासणे.

### तथ्य संकलन -

दौलत शेतकरी सहकारी साखर काखान्यामुळे झालेल्या आर्थिक व सामाजिक विकासाचा अम्यास करण्यासाठी काखान्याच्या वार्षिक अहवालांचा वापर केला आहे. तसेच गरजेनुसार काखान्याच्या कार्यालयातून प्रत्यक्षा माहिती मिळविलेली आहे.

### अम्यासाची योजना -

प्रस्तावनेत शेतकीवर आधारित उद्योगांचे महत्त्व व अम्यासाची ईरोडा मांडलेली आहे.

पहिल्या प्रकरणात भारतातील व महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या विकासाचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे.

दुसऱ्या प्रकरणात चंदगड, आजरा व गडहिंज तालुक्यांच्या आर्थिक परिस्थितीचे विवेचन केले आहे.

तिसऱ्या प्रकरणात दौलत शेतकरी सहकारी साखर काखान्याच्या प्रगतीचे मूल्यमापन केलेले आहे.

चौथ्या प्रकरणात शेतो, पाणी पुरवठा योजना व ऊस लागवडी खालील होताचा अस्यास केलेला आहे.

पाचव्या प्रकरणात कारखान्यामुळे चंदगड तालुक्याच्या आर्थिक विकासाला किंतप्त मदत झाली याचा विवार केला आहे.

सहाव्या प्रकरणात कारखान्याने सामाजिक विकासाला लावलेला हातभार अस्यासला आहे.

सातव्या प्रकरणात अस्यासाच्या आधारे काही निष्कर्ष<sup>1)</sup> काढलेले आहेत.

-----

1) Maharashtra Economic Development Council : Agro-Industries in Maharashtra - Problem and Prospects, 1970, p.4.